

## महाराष्ट्र विधानपरिषद

### पत्रक भाग दोन

बुधवार, दिनांक ३ मार्च, २०२१ / फाल्गुन १२, १९४२ (शके)

२२. महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०२ (३) अन्वये मंगळवार, दिनांक २ मार्च, २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता अवर सचिव, श्री.उमेश शिंदे याचे दालन क्रमांक १५०१, पंधरावा मजला, विधान भवन, मुंबई येथे संगणकीय आज्ञावलीद्वारे अशासकीय ठरावांचा प्राथम्यक्रम काढण्यात आला आहे. निदेशानुसार सदरहु ठराव शुक्रवार, दिनांक ५ मार्च, २०२१ रोजी खालीलप्रमाणे चर्चेला घेण्यात येणार आहेत :-

(मंगळवार, दिनांक २ मार्च, २०२१ रोजीच्या बॅलेटद्वारा ठरविलेल्या प्राथम्यक्रमानुसार खालील ठराव दाखविण्यात आले आहेत) -

(१) श्री.दिवाकर रावते, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ७१

"भारतीय स्वातंत्र्य लढ्यात "वंदे मातरम् "आणि" जन गण मन"न ही स्फूर्तिगीते म्हणत अनेक स्वातंत्र्य सैनिक फासावर चढले, त्या क्रांतिकारकांना वंदन करण्यासाठी व त्यांचा सन्मान, आदर तसेच भारत मातेला वंदन करण्यासाठी "वंदे मातरम्" व" जन गण मन"न या गीतांचा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासकीय कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. सदर दोन्ही गीतांना राष्ट्रीय मान्यता दिल्यामुळे लोकसभा व राज्यसभा यांच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला "वंदे मातरम् "आणि अधिवेशनाच्या समारोपाला "जन गण मन" म्हणण्यात येते, त्याचपध्दतीने महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला "वंदे मातरम् " आणि अधिवेशनाच्या समारोपाला" जन गण मन" म्हणण्याची प्रथा दिनांक ३ डिसेंबर, १९९० पासून सुरू आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी व १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यक्रमात फक्त राष्ट्रगीत गायली जातात. तथापि अनेक शासकीय कार्यक्रमांच्या वेळी केवळ "जन गण मन" म्हणण्यात येते .त्यामुळे प्रत्येक केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला "वंदे मातरम् "हे गीत आणि कार्यक्रमांच्या समारोपाला "जन गण मन "हे गीत म्हणण्यातयावे , याबाबत केंद्र शासनाने निर्णय घ्यावा. तसेच सर्व राज्य शासनांना या संदर्भात आदेश द्यावेत, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत, अशी ही विधानपरिषद शासनास शिफारस करित आहे."

(२) श्री.सुरेश धस, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ७६

"राज्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणे, साळणे व त्यांच्या मोळ्या बांधून बैलगाड्या भरून तसेच माल ट्रॅक्टर, ट्रकमध्ये भरून तो साखर कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याची कामे करणारा मजुर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. हे मजूर मुख्यतः महाराष्ट्राच्या जिरायती व दुष्काळी भागातून साखर कारखान्यांवर काम करण्यासाठी वर्षातील ८ महिने येतात. या मजुरांना साखर कारखान्यांकडून वेठबिगार पध्दतीने राबविले जाते. या मजुरांना इतर कामगारांप्रमाणे मजूरी व सुरक्षितता मिळून त्यांच्या परिस्थितीची पाहणी करून मजूरीच्या संदर्भात ऊस तोडणीचे दर ठरविण्यासाठीची वैयक्तिक पध्दत अत्यंत चुकीची असल्याने ती बदलणे आवश्यक आहे. एकुणच बदल होण्यासाठी तसेच त्यांना विमा संरक्षण, त्यांच्या मुलांना शिक्षण व त्यांच्या स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी कायदा करावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

(3) **श्री.अंबादास दानवे, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ४२**

"राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील सर्व गावे बारमाही वाहतूकीस योग्य व्हावीत, नद्या, नाले व मोऱ्या यांच्यावरील पुलांची बांधकामे व ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती करून वाहतूकीयोग्य करण्यासाठी धडक योजना शासनाने हाती घ्यावी आणि जिल्हा स्तरावर रस्त्याच्या अंतराच्या प्रमाणात ग्रामीण रस्त्याच्या दुरूस्ती आणि मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

(४) **श्री.गोपीचंद पडळकर, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ७**

"राज्यातील गड किल्ले व ऐतिहासिक स्थळे ही महाराष्ट्राचे भूषण आहेत, त्यामुळे या ऐतिहासिक आणि वैभवशाली वर्षांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, या ऐतिहासिक स्थळांना अधिकाधिक लोकांनी भेटी द्याव्यात यासाठी महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि स्मारके यांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात ४३६ किल्ले आणि ३ हजार ७६३ स्मारके आहेत .यामधील अनेक किल्ले आणि स्मारके केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीत आहेत तर उर्वरित बाकीचे किल्ले राज्य सरकारने संरक्षित म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या गड किल्ले व ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने शासनाने विनाविलंब कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी शिफारस ही विधानपरिषद शासन करित आहे."

(५) **श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील, वि.प.स. यांचा ठराव क्रमांक ८५**

"निजामी राजवटीच्या पाऊलखुणा संपुष्टात आणून स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या लेण्यांची ख्याती सर्वदूर वृद्धीगत करण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद या शहराचे 'धाराशिव' असे नामांतर करण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवावा अशी शिफारस ही विधानपरिषद शासनास करित आहे."

**विधान भवन,**

**मुंबई,**

**दिनांक : ३ मार्च, २०२१**

**राजेन्द्र भागवत**

**सचिव,**

**महाराष्ट्र विधानपरिषद**

**याची प्रत :-**

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सदस्य
- २) मा.सभापती, विधानपरिषद यांचे सचिव
- ३) मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ४) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ५) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक
- ६) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी
- ७) प्रधान सचिव, संसदीय कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- ८) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालये
- ९) संगणक कक्ष (website)
- १०) एम.के.सी.एल.कक्ष.